

SEC/117/2025-26

January 22, 2026

|                                                                                                                                                                            |                                                                                                                                                                                                     |
|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| <b>Listing Department</b><br><b>BSE Limited</b><br>25 <sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers<br>Dalal Street, Fort,<br>Mumbai-400 001<br><b>SCRIP CODE: 523704</b> | <b>Listing Department</b><br><b>The National Stock Exchange of India Limited</b><br>Exchange Plaza, C-1, Block G,<br>Bandra Kurla Complex,<br>Bandra (E), Mumbai – 400 051<br><b>SYMBOL: MASTEK</b> |
| <b>ISIN: INE759A01021</b>                                                                                                                                                  |                                                                                                                                                                                                     |

Dear Sir(s) / Ma'am(s),

**Sub: Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2025 - Published in Newspapers**

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find copy of the newspaper advertisements published on January 22, 2026, regarding the extract of the Unaudited Consolidated and Standalone Financial results for the quarter ended December 31, 2025, in the following newspapers:

1. The Financial Express, Mumbai edition (English)
2. The Financial Express, Ahmedabad edition (Gujarati)
3. Mumbai Lakshadweep, Mumbai edition (Marathi)

The said clippings are also hosted on the Company's website at [www.mastek.com](http://www.mastek.com)

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Mastek Limited**



**Reena Rajee**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**Membership No.: A21440**

Encl: A/A

**MASTEK LIMITED**

CIN No.: L74140GJ1982PLC005215

**Trust. Value. Velocity**      **Registered Office:** 804/805, President House, Opp.C.N.Vidyalaya,  
Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006

Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006.  
No. : +91-79-2656-4337 Fax No. : +91-22-6695-1331

**E-mail:** investor\_grievances@mastek.com; **Website:** www.mastek.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR  
THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025**

(₹ In Lakhs)

| Particulars                                                                                                                                                     | Quarter ended<br>December<br>31, 2025<br>(Unaudited) | Quarter ended<br>September<br>30, 2025<br>(Unaudited) | Quarter ended<br>December<br>31, 2024<br>(Unaudited) | Year ended<br>March<br>31, 2025<br>(Audited) |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------|-------------------------------------------------------|------------------------------------------------------|----------------------------------------------|
| Revenue from operations                                                                                                                                         | 90,568                                               | 94,037                                                | 86,953                                               | 3,45,523                                     |
| Net profit for the period/year<br>(before exceptional items and tax)                                                                                            | 14,119                                               | 13,410                                                | 12,171                                               | 45,155                                       |
| Net profit for the period/year before tax<br>(after exceptional items)                                                                                          | 14,119                                               | 13,410                                                | 12,569                                               | 45,916                                       |
| Net Profit for the period/year after tax<br>and exceptional items                                                                                               | 10,835                                               | 9,745                                                 | 9,471                                                | 37,593                                       |
| Total Comprehensive Income for the<br>period/year [Comprising Profit / (Loss)<br>for the period/year (after tax) and Other<br>Comprehensive Income (after tax)] | 13,909                                               | 13,689                                                | 9,605                                                | 42,419                                       |
| Paid-up equity share capital                                                                                                                                    | 1,549                                                | 1,549                                                 | 1,544                                                | 1,547                                        |
| Other equity                                                                                                                                                    |                                                      |                                                       |                                                      | 2,44,687                                     |
| Earning per Share (FV of ₹ 5 each)                                                                                                                              |                                                      |                                                       |                                                      |                                              |
| (a) Basic - ₹                                                                                                                                                   | 34.97                                                | 31.48                                                 | 30.68                                                | 121.78                                       |
| (b) Diluted - ₹                                                                                                                                                 | 34.71                                                | 31.24                                                 | 30.35                                                | 120.65                                       |

**Notes:-**

1. Key data relating to Unaudited Standalone Financial Results of Mastek Limited is as under:

(₹ In Lakhs)

| Particulars             | Quarter ended<br>December<br>31, 2025<br>(Unaudited) | Quarter ended<br>September<br>30, 2025<br>(Unaudited) | Quarter ended<br>December<br>31, 2024<br>(Unaudited)<br>(Restated)<br>(Refer note 3) | Year ended March<br>31, 2025<br>(Audited)<br>(Restated)<br>(Refer note 3) |
|-------------------------|------------------------------------------------------|-------------------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------|
| Revenue from operations | 22,564                                               | 21,837                                                | 23,316                                                                               | 93,909                                                                    |
| Profit before Tax       | 3,458                                                | 8,365                                                 | 1,791                                                                                | 17,920                                                                    |
| Tax Expenses (net)      | 639                                                  | 845                                                   | 425                                                                                  | 3,886                                                                     |
| Net profit after tax    | 2,819                                                | 7,520                                                 | 1,366                                                                                | 14,034                                                                    |

2. The above unaudited consolidated financial results ('Statement') of Mastek Limited (the 'Holding Company' / the 'Company') were reviewed and recommended by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held over January 20, 2026 to January 21, 2026. The statutory auditors have carried out a limited review of the Statement for the quarter and nine months ended on December 31, 2025.

3. Pursuant to the Scheme of amalgamation (the 'Scheme') as approved by the Hon'ble National Company Law Tribunal ('NCLT'), Ahmedabad on May 02, 2025, Mastek Enterprise Solutions Private Limited, wholly owned subsidiary of the Company (hereinafter referred to as 'Transferor Company'), has been merged with Mastek Limited ('Transferee Company'), with April 01, 2024 as the appointed date. Both Transferor Company and Transferee Company had filed the approved scheme with ROC, Ahmedabad on May 31, 2025, which had been considered as effective date as per the Scheme. Pursuant to the Scheme, the assets, liabilities and reserves of the Transferor Company are transferred to and vested in the Transferee Company. The said transfer had been accounted for in accordance with the accounting treatment prescribed in the approved Scheme which is in line with the accounting principles as laid down under Appendix C to Indian Accounting Standard 103 ("Ind AS 103") "Business Combinations", applicable to 'common control business combination' and the comparative financial information presented in the Statement has been restated from the beginning of the earliest period presented, being April 01, 2024. The Scheme had accordingly been given effect to in the Statement, pursuant to which the comparative financial information for the periods namely quarter ended December 31, 2024, nine months ended December 31, 2024 and year ended March 31, 2025 has been restated. The accounting for this Scheme does not have any impact on the consolidated financial results.

4. On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 - consolidating 29 existing labour laws. The Ministry of Labour & Employment published draft Central Rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations. The Holding Company has assessed and disclosed the incremental impact of these changes on the basis of internal analysis and the best information available, consistent with the guidance provided by the Institute of Chartered Accountants of India. The incremental impact consisting of gratuity of ₹ 531 lakhs and long-term compensated absences of ₹ 109 lakhs primarily arises due to change in wage definition. The Holding Company continues to monitor the finalisation of Central / State Rules and clarifications from the Government on other aspects of the Labour Code and would provide appropriate accounting effect on the basis of such developments as needed.

5. During the quarter ended December 31, 2025, the Company had paid a final dividend of ₹ 16 per share (320%) on face value ₹ 5 each post receiving shareholder's approval in Annual General Meeting held on September 23, 2025, which was in line with the dividend recommended by the Board of Directors for the financial year 2024-25. The Board of Directors of the Company have declared an interim dividend of ₹ 8 per share (160%) on the face value of ₹ 5 each at the meeting held over January 20, 2026 to January 21, 2026. The interim dividend will be paid on or before Tuesday, 17<sup>th</sup> February, 2026 to those equity shareholders of the Company, whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Friday, 30<sup>th</sup> January, 2026, which is the Record Date, fixed for the purpose.

6. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website [www.mastek.com](http://www.mastek.com)

For & on behalf of Board of Directors  
Mastek Limited  
sd/-  
ASHANK DESAI  
Chairman

Place : Phoenix, Arizona, USA  
Date : January 21, 2026

# THE BUSINESS DAILY.



**FOR  
DAILY  
BUSINESS.**

*financialexpress.com*



# THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS



**FINANCIAL EXPRESS**  
Read to Lead



किराणा दुकाने व  
पानटपन्यामधून औषधे  
खरेदी न करण्याचे  
नागरिकांना आवाहन

नदिदे, दि. २१ : सध्या वातावरणातील बदलामुळे, तंगवुडी, डेकेवुडी, सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवणे यांसारखे आजारां मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र अशा आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक नागरिकां डॉक्टरांचा सह्या न घेता परस्पर किरणां दुकाने व पानटप-च्यांमधून औषधे खरेदी करून त्यांचे सेवन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, औषध घेणे अनधिकृत विकणाऱ्यांहून औषधा प्रयोग मानवी शरीरासाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवा औषधांचे सेवन केल्यास त्याचे दुर्गामी व अपायकारक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी इस्पर करिता दुकाने, पानटपच्या किंवा इतर अनधिकृत विक्रेत्यांकडून औषधे खरेदी करू नयेत, असे आवाहन आझ व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त औषधे अ.तुराठोरे यांनी केले आहे. नागरिकांनी औषधांची खरेदी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व अधिकृत औषध विक्रेत्यांकडूनच करावी, असेही स्पष्ट

करण्यात आले आहे.

दम्रस्थान, किराणा

दुकाने, पानटपऱ्या व तत्सम  
आस्थापनांकडून सर्दी,  
खोळता, ताप, अंगदुखी,  
डोकेदुखी यावरील औषधांची  
खरेदी व विक्री करणे हे  
औषधे व सौंदर्य प्रसाधने  
कायदा १९४० व त्याखालील  
नियम १९४९ चे उल्लंघन  
नसते. अशा प्रकारची बाब  
आढळून आल्यास संबंधित  
विक्रेत्यांवर कायदेशीर  
कारवाई करण्यात येईल,  
असा इशाराही प्रशासनाने  
दिला आहे. तसेच नांदेड  
जिल्हा केमिस्ट अँड  
ड्रुगिस्ट असोसिएशन  
यांची सर्व किरकोळ व  
घाऊक औषध विक्रेत्यांना  
कायद्याच्या चौकटीत राहूनच  
औषधांची विक्री व वितरण  
करण्याबाबत त्यांच्या  
स्तरावरून सूचना घ्याव्यात,  
असा आवाहनही करण्यात  
आले आहे.

**जाहीर सूचना**

जन्तलेा सूचना येम्नात येाे आहे की, ये. आशरर वलरुडर आणल ये. ऐम्. प्ररररकात अँड कंरणी यरन्चात शालेला मूळ वलकी करारनामा, मूळ भाषा प्रमाणणरक. १९९५, य्वाये अनुक्रमरक ०७६६ ते ०७९० (दोन्ही समावलट) आहंते, ये. आशरर इंडरसलरल प्रणामयसे कर्णे- ऑपररटलडू सोसायटी ललमररटेडचे सदस्य ये. प्रलम्न आगरवाती कंरणीय्वा नावार १.५०/- प्रलवेकीये पाच (५) पूर्णणे भरलेते शेअरर दशवलतात, ये ऑरोगणलक वुनरट.१११, आदररर इंडरसलरल इणलर, सगरा रोड, अशेरर (पूरी), य्वाये-५०००९५ मधील आहंते, ते हलवेल आणल/कलला गलडल शाले आहंते.

वलते दलतावेअर अघरायनातल हलवेल आणल आणल सवं योये पावले उचलून आणल पररप्रयुक्क शोध घेतल्यनतरहली ते सापडले नाहीत. सदर दलतावेअरकीय हलवय्याहलदर संवलत परीलेला ठाण्यतल रलसरर परीलेल तकरा दलखल करण्यत आणल आहं आणल ती नंदीवर आहे.

उपरोक दलतावेअरं आणल/कलला सदर जागेय्वा संदभरती कोणालही हलद, मलकी हलद, हलतवेअर, दावा, धाणलधलकर, आरुप, आशेले कलला कोणालही, यध्याची असो कलला य्वायेअर, असन्यचा दावा करण्यको मागण्यली य्वायेकी कोणालीय्वा या सूचना प्रणालशत शल्य्यापलतून १५ (पंधर) वलरवांन्या आल येाे नलदू केतल्यल परल्यल आशे येाे दलवे लेली स्वरुपात, सहायक दलतावेअरं प्रल्य्यांसह खाली ल्य्याखलकल्य्वा य्वायेकीके सदर करणल अघरायक आहं.

उपरोक वलले कललायकी कोणताही दावा, आशेले कलला प्रतलवलणल प्राण शाले नाही, तर कलयायेअर असे गुलतल हलवे शलखल की, कोणालही य्वायेकीकेडून कोणताही दावा कलला आशेले नाही आणल ये. प्रलम्न आगरवाती कंरणीय्वा या प्रकरणात पुढेल करललल करण्यचे मोलकीक अलेल, य्वायेचे दुस्यभाषा प्रमाणणल आणल संवलत दलतावेअर वललेल करण्यकरांतल अवं करणे आणल मलखणे समललल आहं, कोणालही य्वाये कलला प्रलधलकरणको कोणताही संदभं कलला दलवल्यल न घेतल.

ये. प्रलम्न आगरवाती कं. करलता

|                                  |                                                                                                                  |
|----------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| रलकापः मुंबई<br>दलनकः २२.०१.२०२६ | सहल/-<br>वकील हलरल ऐ. मलसी<br>२०, सगरा येाे दुवे चाड, सगरा डोंगी, कलंदर रोड (५),<br>बोरलसी (पूरी), मुंबई-५०००९६. |
|----------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------|

[illegible]

सर्वसाधारण जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती. सौ. वैशाळी विवेकानंद पाटील यांची खाली नमूद केलेल्या सदनिकेची मिळकत आहे. माझे अशील सौ. वैशाळी विवेकानंद पाटील आणि श्री. दिलीप के. विवेकानंद यांयव पाटील यांनी खालीील मिळकत विकत घेतली होती. श्री. विवेकानंद यांयव पाटील हे १९/०७/२०२१ रोजी मयत झाले तदनंतर त्यांचे वारस हे मालक झाले.

**सदनिकेचे वर्णन**

**कल्याण चौबिल्ली पाठग्यापालिकेच्या हद्दीतील गण-गजबंशन पाथर्ली येथील सर्व्हे नं. ७४-बी/२, हिस्सा नं. (माहान) या मधील मिळकतीवर बांधलेली इमारत सदनिका नं. ३११, बी विंग, तिसरा मजला, ३८० चौ. फुट (३५.३१ चौ. मीटर) बिल्टअप, "अंबिका दर्शन" को-ऑप. सोसायटी(प्रा.) लि., अंबिका नगर, गोध्याबावडी, डोंबिवली (पु.) ४२१२०१ ची मिळकत.**

सदर सदनिका नं. ३११, बी विंग, प्रथम श्री. दिलीप छत्रसिंग जडेजा यांनी विकसक सौ. शशिकला एस. देकर यांचेकडून दिनांक २६/०३/१९९७ सदर करार सह-दुय्यम कार्यालय दस्तक क्र. कलन/०४५/१९९७ रोजी कायमस्वरूपी विकत घेतली. तदनंतर सौ. अलका दिलीप देसायुगु आणि श्री. दिलीप प्रभाकर देसायुगु यांनी सदरकाना नं.३११, बी विंग, श्री. दिलीप छत्रसिंग जडेजा यांचेकडून दिनांक २५/०५/२००५ रोजी कायमस्वरूपी विकत दिलेली असून सदर करार सह-दुय्यम कार्यालय दस्तक क्र. कलन ४/२०१६/२००५ यांचे कार्यालयात २५/०५/२००५ रोजी स्वाक्ष लेखले आहे.

याद्वारे सूचित केले जाते की फ्रँट क्रमांक ३११, बी विंग, च्या संदर्भात सौ. शशिकला एस. देकर आणि श्री. दिलीप छत्रसिंग जडेजा यांच्यात झालेला करार हवल्ला गेला आहे आणि तो शोधता येत नाही. वरील फ्रँटच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, भाडेमुद्दा, हवालत किंवा हितसंबंध अशा कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्राधिकरणाचा या सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (वीस) दिवसांच्या आत खालील सदनिका पत्त्यावर त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सादर करण्याची विमती करण्यात येते.

विहित कोणतावधीत असा कोणताही आक्षेप नसल्यास, असे गृहीत धरले जाईल की कोणत्याही व्यक्तीचा कोणताही दावा किंवा आक्षेप नाही आणि माझा हक्क पुढील कोणत्याही संदर्भात किंवा याच्या नावाने आवश्यक व्यवहार करेल.

**सही/-**  
**सौ/प२, कस्तुरी पाठा, नामनाडा रोड,**  
**डोंबिवली (पु.) ४२१२०१**

**सही/-**  
**सौ. निधि लिंतेश लापसिया (वकील)**

[illegible][illegible]

नांद. कार्यालय: ४४९, टी.एस.आर. (माठा) रस्ता, कुनाकाणम, तंजावर जिल्हा,  
तामिळनाडू-६१२००१. सीआयएन: एल६५१०टीएन१९०४पीएलसी००१२८७,  
दूर.क्र.०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७६६, वेबसाइट: [www.cityunionbank.com](http://www.cityunionbank.com)

**साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड**  
 सीआयएन:एल४२२०एमएच१९७पीएलसी०८६८२  
 नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १०ला मंजला, लॅम्बर हाऊस, ५५७, विराबादार्, जे एस एस् रोड, मुंबई-४००००२.  
 दूर:०२२-२२०१६०२१/२२०१६०३१. ई-मेल:sashwat.technocrats@gmail.com  
 ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरीक्षित  
 एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|         |                                                                                                          | संपलेली तिमाही |                |                | संपलेले ९ महिने |                |               | (र. लाखात) |
|---------|----------------------------------------------------------------------------------------------------------|----------------|----------------|----------------|-----------------|----------------|---------------|------------|
| अ. क्र. | तपशील                                                                                                    | ३१.१२.२०२५     | ३०.०९.२०२५     | ३१.१२.२०२४     | ३१.१२.२०२५      | ३१.१२.२०२४     | ३१.०३.२०२५    |            |
| क.      |                                                                                                          | अलेखापरिवर्तित | अलेखापरिवर्तित | अलेखापरिवर्तित | अलेखापरिवर्तित  | अलेखापरिवर्तित | लेखापरिवर्तित |            |
| १       | कार्यक्षलानुसार एकूण उत्पन्न                                                                             | ०.६७           | ३.८३           | २.६३           | ४.५०            | ४.४४           | ३.५२          |            |
| २       | कालवाधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादालात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाधपूर्व)                           | (३.०५)         | (१.३१)         | १.३७           | (५.६२)          | (२.८४)         | (५.९९)        |            |
| ३       | कसपूर्व कालवाधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(आपवादालात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)             | (३.०५)         | (१.३१)         | १.३७           | (५.६२)          | (२.८४)         | (५.९९)        |            |
| ४       | नगनंतर कालवाधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                                                                    | (३.०५)         | (१.३१)         | १.३७           | (५.६२)          | (२.८४)         | (५.९९)        |            |
| ५       | कालवाधीकरिता एकूण सर्वसंक उत्पन्न<br>(कालवाधीकरिता सर्वसंक नफा/(तोटा) आणि इतर सर्वसंक उत्पन्न (करानंतर)) | (३.०५)         | (१.३१)         | १.३७           | (५.६२)          | (२.८४)         | (५.९९)        |            |
| ६       | सममाना मांडवळ (दर्शनी मु. ५०/- प्रती)                                                                    | ३०.६२          | ३०.६२          | ३०.६२          | ३०.६२           | ३०.६२          | ३०.६२         |            |
| ७       | उत्पन्न प्रतिमान (रु. ५०/-प्रत्येकी)<br>(याचिकीकरण नाही)                                                 |                |                |                |                 |                |               |            |
|         | अ. मूळ                                                                                                   | (०.९९)         | (०.४३)         | ०.४४           | (१.८४)          | (०.९३)         | (१.९६)        |            |
|         | ब. सोमिकृत                                                                                               | (०.९९)         | (०.४३)         | ०.४४           | (१.८४)          | (०.९३)         | (१.९६)        |            |

टिप :-

- वरील अलेखपत्राविरित निष्काषण वि लेखासमितीद्वारे पुनर्वित्तिकरण करण्यत आले आणि २०११-२०१२ रोजी शास्त्राल्या वेवसाय मंडळाल्या समेत मान्य करण्यत आले जे सेबी (हिश्टिंग ऑडिथिगेनस अंण्ड डिव्हलोजर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंप्नीच्या लेखापरीरकाद्वारे मर्यादित पुनर्वित्तिकरणमर अवलंबून आले.
- सेबी (हिश्टिंग ऑडिथिगेनस अंण्ड डिव्हलोजर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजसदर सादर करण्यत आलेली अलेखपत्राविरित त्रैमासिक वित्तीय निष्काषण वि सविस्तर नमुन्यातल उरला आहे. अलेखपत्राविरित त्रैमासिक वित्तीय निष्काषण वि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज वेवसाय मंडळाल्या कंप्नीच्या [www.bseindia.in](http://www.bseindia.in) आणि कंप्नीच्या <http://sashwatechnocrats.com> या वेवसायद्वारे उपलब्ध आहे.



संचालक मंडळाच्या वतीने व करिता  
साश्वत टेक्नोक्रेटस् लिमिटेड  
सही/-  
मनिष जखालिया  
सभेचे अध्यक्ष  
डीआयएन:०९८४७१५६

ठिकाण: मुंबई  
दिनांक: २१.०१.२०२६

## सुविष्टपत्र

ऑनरिबल टायमन् (ग्रामीण) आर्मी मूव्हर्स वखण्ड (माद्री)  
१०.१२.२०२० रोजी प्रकाशित झालेल्या कनेक्टिव  
रामनाथार के. कोनीयासा यांच्या जाहीरी सूचनेमध्ये  
असावेनाचे पट्टे क्र.२४, संचिका ९०० चौ.फु. अवधि  
३६.९१ चौ.फी. विवरण-५८, ज्या मजला, रोज निमार  
रामनाथार, रोज निमार कोनीयासा हावसिस सोसायटी  
७० चेंपल रोड, बार्दे पॅडीआ असू शकते कायनाय  
आला होता, यंतु योग्य पाता पट्टे क्र.२४, संचिका ९००  
चौ.फु. अवधि ३६.९१ चौ.फी. कोर्टेळ बेड, ज्या मजला,  
रोज निमार इमारत, रोज निमार कोनीयासा हावसिस  
सोसायटी दिवळी, क्र.२०३ रोड, बार्दे पांडिया असू शकते  
कायनाय होत. हनुवाणा नं.११ पत्ती.

**गुप्तकारा के. कोनीयासा** (कनेक्टिव उपा-न्यायाधर)  
कार्यालय: वारा कुडा, एम.एन. रोड अंधोरा, ज्ञा मजला,  
ओसी (पु.) मुंबई-४००००९, मोबा.:९६०५०८०१०००

## JSW Holdings Limited

**Registered office:** Vasind, Taluka: Shahapur, Thane District,  
Maharashtra – 421604

Notice is hereby given that the following share certificate has been issued as lost/  
misplaced and the Company intends to issue duplicate certificate in lieu thereof, in  
due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the  
Company at its Registered Office within 15 days hereof.

| Name of the holder                                | Folio No. | No. of shares<br>(Rs./10/- F.V) | Certificate No | Disinctive No   |
|---------------------------------------------------|-----------|---------------------------------|----------------|-----------------|
| Chinnamma Kuriaokse<br>Jointly with M O Kuriaokse | 0802932   | 75                              | 14560          | 3483627-3483701 |

**Date : Mumbai**  
**Place : 22-01-2026**

**Chinnamma Kuriaokse & Kuriaokse Ouseph Mundari**

[illegible][illegible][illegible]

**Mastek**  **मास्टेक लिमिटेड** 

Trust. Value. Velocity

सीआयएन: एल७६१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५

नॉटणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेंसी हाउस, सी.एच. विद्यालयागमोरी, अंबावाडी संकलनवळ,  
अहमदाबाद-३८०००६. दूर.: +९१-७९-२५६४३३३७, फॅक्स क्र.: +९१-७९-२५६४-४३३७  
ई-मेल: [investor\\_grievances@mastek.com](mailto:investor_grievances@mastek.com), वेबसाईट: [www.mastek.com](http://www.mastek.com)

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता अखेपापरिक्षीत  
एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

|                                                                                 |                                               |                                               |                                               |                                            | (रु.लाखात) |
|---------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------|-----------------------------------------------|-----------------------------------------------|--------------------------------------------|------------|
| तपशील                                                                           | संपलेली तिमाही<br>३१.१२.२०२५<br>अलेखापरिश्चित | संपलेली तिमाही<br>३०.०९.२०२५<br>अलेखापरिश्चित | संपलेली तिमाही<br>३१.१२.२०२४<br>अलेखापरिश्चित | संपलेली वर्ष<br>३१.०३.२०२५<br>लेखापरिश्चित |            |
| कार्यचलनातून महसूल                                                              | १०५६८                                         | १४०३७                                         | ८६९३३                                         | ३४५५२३                                     |            |
| कालावधी /वर्षाकरिता निव्वळ नफा<br>(कर, अपवादात्मक बाबपूर्वी)                    | १४११९                                         | १३४१०                                         | १२२१७१                                        | ४५१५५                                      |            |
| कारपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा<br>(अपवादात्मक बाबनंतर)                  | १४११९                                         | १३४१०                                         | १२५६९                                         | ४५९१६                                      |            |
| करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा<br>(अपवादात्मक बाबनंतर)                   | १०८३५                                         | १७४५                                          | १४७१                                          | ९७५९३                                      |            |
| कालावधीकरिता एकूण सर्वेक उत्पन्न (करानंतर) आणि<br>इतर सर्वेक उत्पन्न (करानंतर)) | १३९०९                                         | १३६८९                                         | ९६०५                                          | ४२४१९                                      |            |
| समभाग भांडवल                                                                    | १५४९                                          | १५४४                                          | १५४४                                          | १५४७                                       |            |
| इतर समभाग                                                                       | -                                             | -                                             | -                                             | २४४६८७                                     |            |
| उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.५/- प्रत्येकी)                                |                                               |                                               |                                               |                                            |            |
| १. मूळ (रु.)                                                                    | ३४.९७                                         | ३१.४८                                         | ३०.६८                                         | १२१.७८                                     |            |
| २. सीमिकृत (रु.)                                                                | ३४.७१                                         | ३१.२४                                         | ३०.३५                                         | १२०.६५                                     |            |

| टीपः                                                                                                   |                                             |                                             |                                             |                                          |
|--------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------|---------------------------------------------|---------------------------------------------|------------------------------------------|
| १. मास्टेक लिमिटेडचे अलेखापरिहित एकमेव वित्तीय निष्कर्षसंदर्भात प्रमुख माहिती खालीलप्रमाणे: (रु. लाखत) |                                             |                                             |                                             |                                          |
| तपशील                                                                                                  | संपलेली तिमाही<br>३१.१२.२०२५<br>अलेखापरिहित | संपलेली तिमाही<br>३१.०९.२०२५<br>अलेखापरिहित | संपलेली तिमाही<br>३१.१२.२०२४<br>अलेखापरिहित | संपलेली वर्ष<br>३१.०३.२०२५<br>लेखापरिहित |
| कार्यचलनातून महसूल                                                                                     | २२५६४                                       | २१८३७                                       | २३३१६                                       | ९३९०९                                    |
| कपयुर्व नका/(तोटा)                                                                                     | ३४५८                                        | ८३६५                                        | १७९१                                        | १७९२०                                    |
| कर खर्च (निव्वळ)                                                                                       | ६३९                                         | ८५५                                         | ४२५                                         | ३८८६                                     |
| क्रानंतर निव्वळ नका/(तोटा)                                                                             | २८१९                                        | ७५२०                                        | १३६६                                        | १४०३४                                    |

२. मास्केड लिमिटेड (धारण कंपनी/कंपनी) चें उपरांत एकांत्रित वित्ताय नफकाच (अहवाल) लेखासमिताद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करपांत आले. ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अहवालाचे मर्यादित पुनर्विलोकन मान्य करपांत आले. ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अहवालाचे मर्यादित पुनर्विलोकन वैधानिक लेखापरीक्षकांनी केले.

३. लिलीनिकाफरा योजनसुमार (योजना), मेडा सांफ्ट ट्रेड सिस्टम्स प्राय्वट लिमिटेड (कंपनीनी) पुणे मालकीची उपकंपनी, यापुढे ट्रांस्फार करपी म्हणून संबोधले जाईल), मंजूर केलेल्यासुमार, मार्केटिंग लिमिटेड (ट्रांसफरपी) कंपनी म्हणून विलीन झाली आहे. माननीय नॅशनल कंपनी लाईट ट्रिब्युनल (पसंजिएलटी), अहमदाबादद्वारे, ०१ मे, २०२५ रोजी, ०१ ऑगस्ट, २०२४ रोजी नियुक्त केलेली तारीख, हस्तांतरातून कंपनी आणि हस्तांतरितली कंपनी या दोघांनी ३१ मे २०२५ रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपन्या (आरओसी), अहमदाबाद यांच्याकडे मंजूर योजना दाखल केली आहे. या योजनेसुमार प्रभावी झाल्या मालगी गेष्ट

होती. हस्तारण करणया कंपनीची मालमना, दाखिले आणि राखीव राखव हस्तांतरित केली जाते आणि हस्तांतरित करणया कंपनीकडे असेते. सादर हस्तांतरणामा परिशिष्ट से ते इंग्रुएस १०३ व्यवसाय संयोजन नुसार एक सामान्य निबंधन व्यवसाय संयोजन मानले होते आहे आणि विवरणामध्ये सादर केलेली तुलनात्मक आर्थिक माहिती सादर केलेल्या सुसवातीकृत काळावधीच्या सुसवातीपासून, ०१ एप्रिल, २०१४ पासून पुनर्निश्चित केली गेली आहे. योजना वतनुसार स्टेटमेंटमध्ये लागू करण्यात आली आहे, वतनुसार ३० सप्टेंबर, २०१२ रोजी संपलेल्या तिमाही आणि १ महिन्यांची आणि ३१ मार्च, २०१५ रोजी संपलेल्या वर्षाची तुलनात्मक आर्थिक माहिती देण्यात आली आहे. या योजनांच्या लेखांकनाचा एकत्रित आर्थिक परीणामामा कोणताही परिणाम होत नाही.

४. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारत सरकारने चार कामगार संस्था - वेतन संस्था, २०१९, औद्योगिक संघ संस्था, २०२०, सामाजिक सुरक्षा संस्था, २०२० आणि व्यावसायिक संस्था, आरोग्य आणि कामगार पारिस्थिती संस्था, २०२० र अंमलासूचित केल्या - २९ विधमान कामगार कायद्यांचे एकीकरण. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे नियामकमंडळ बदलत आहे. होणाऱ्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करण्यास सक्षम करण्यासाठी केंद्रीय नियम आणि वाटचाल विचारले जाणारे प्रश्न (एकसूत्र) मुदत प्रक्राहित केला. होल्टिंग कंपनीने संलग्न विलेक्षण आणि उपलब्ध स्वातंत्र्य माहितीच्या आधारे या बदलांच्या वाढीवर परिणामांचे मूल्यांकन करे आहे. आणि ते उघड केले आहे, जे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे दिलेल्या मार्गदर्शनानुसार आहे. ४.५३१ लाखांची चॅरिटीयुटी अर. ४.१०९ लाखांच्या दीर्घकालीन भ्रंपाईच्या अनुसंधानाच्या वाढीवर परिणामांचे मूल्यांकन वेतन वाढीवसिद्धी बदलत आहे उद्भवते. होल्टिंग कंपनी केंद्रीय / राज्य नियंत्रण अंतिमकारणांचे आणि कामगार संस्थितल्या इतर पैकवृत्ती समकारकडून स्पष्टीकरणचे निरीक्षण करत आहे आणि आवश्यकतेनुसार अशा विकासामांचे आचार योग्य लेखा परिणाम पतन करे.

५. ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीने २३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळवल्यानंतर प्रत्येक शेअर रु.५ च्या रक्कम मुलाखत रु.१६.३१ (२०%) अंतिम लाभांश दिला होता. जो २०२४-२५ या अंकित वर्षासाठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांशशी सुमंगत होता. कंपनीच्या संचालक मंडळाने २० जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या बैठकीत प्रत्येक शेअर रु.५ च्या रक्कम मुलाखत रु.८ पर्यंत (१६०%) अंतिम लाभांश जाहीर केला आहे. अंतिम लाभांश कंपनीच्या त्या इक्विटी शेअरहोल्डर्सना मागळ्या, १० फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या रिकॉर्डमध्ये शुक्रवार, २० जानेवारी २०२६ रोजी शेअर्सचे लाभांशी मालक म्हणून आहेत, या या उद्देशाने निश्चित केलेले रिकॉर्ड तक्रार आहे.

६. स्टॉक (लिस्टिंग) ऑफिशियल अण्ड व्हिलेजो ज (फायनान्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीवर्षाचे वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर मुम्युयातील उतरा आहे. त्रैमासिक लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मुद्रा कंपनीच्या [www.mastek.com](http://www.mastek.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजवर [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता  
मास्टेक लिमिटेड  
सही/-  
अशांक देसाई  
अध्यक्ष

ज्योती को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., मुंबई,  
१०२, मल्होत्रा चेंबरस, पहिला माळा,  
३१/३३ पोलीस कोर्ट रोड

हॅडलूम हाऊसच्या मागे,  
फोर्ट, मुंबई - ४०० ००१. अर्जदार  
अनुरुक्रम. क्र. १ ते ६ जाब देणार

खालील द्राष्टीलेखना जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने संस्थेक आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ०२/०२/२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरजबाबती अर्जाची चौकशी करणाऱ्या येऊन एकतर्फी योग्य ते निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालील प्रमाणे.

| अ. क्र. | जाव देणाय्याचे नाव  | जाव देणार | अर्ब दाखल दिनांक | दावा अर्ब क्र. | दावा रक्कम रु. | पुढील सुनावणी |
|---------|---------------------|-----------|------------------|----------------|----------------|---------------|
| १       | चेतन सत्यवान तारकर  | १         | १०/१२/२०२५       | ६१५            | ८६,७९१/-       | २/२/२०२६      |
| २       | कुमार नामदेव पेडमकर | २         | १०/१२/२०२५       | ६१५            | ८६,७९१/-       | २/२/२०२६      |
| ३       | लॉरेन्स लुईस डिकुज  | ३         | १०/१२/२०२५       | ६१५            | ८६,७९१/-       | २/२/२०२६      |
| ४       | कुमार नामदेव पेडमकर | १         | १०/१२/२०२५       | ६१६            | १.१८,८३१/-     | २/२/२०२६      |
| ५       | चेतन सत्यवान तारकर  | २         | १०/१२/२०२५       | ६१६            | १.१८,८३१/-     | २/२/२०२६      |
| ६       | लॉरेन्स लुईस डिकुज  | ३         | १०/१२/२०२५       | ६१६            | १.१८,८३१/-     | २/२/२०२६      |

सदर नोटीस दि. २०/०१/२०२६ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेशह दिली आहे.

सहा/ -  
श्री. संतोष तुबे  
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)  
मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., मुंबई